

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - १६

**सभावृत्तांत**

दिनांक - २५/०५/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २५/०५/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                    |   |        |
|------------------------------------|---|--------|
| १) मा. गिता सुशिल मंचरकर           | - | सभापती |
| २) मा. गोफणे अनुराधा देविदास       |   |        |
| ३) मा. जवळकर वैशाली राहुल          |   |        |
| ४) मा. शितोळे शैलजा बाबुराव        |   |        |
| ५) मा. ठोंबरे सुभद्रा ईश्वर        |   |        |
| ६) मा. अश्विनी गजानन चिंचवडे-पाटील |   |        |

या शिवाय मा.खांडकेकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.बेंडे - प्रशासन अधिकारी, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमाबाबत-मा.अनुराधा गोफणे, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक ११/०५/२०१६ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १५ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक : १७

विषय क्रमांक : १

दिनांक : २५/०५/२०१६

सुचक : मा.अनुराधा गोफणे,

अनुमोदक : मा.शैलजा शितोळे

संदर्भ :-मा.अनुराधा गोफणे, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव.

मा.महापालिका सभा ठराव क्र. ९९८ दि. २०/०९/२०१०, अन्वये “महापालिका क्षेत्रातील महिला, बालके यांच्या विकासाकरिता राबवावयाच्या योजना तयार करणे, योजनेच्या लाभार्थी विषयक अटी व शर्ती ठरवून अशा योजनांच्या मसुद्यास अंतिमरित्या मान्यता देणे, मुळ योजनेच्या मसुद्यात कालानुरूप बदल करणे, एखादी कालबाह्य योजना बंद करणे, एखादी नविन योजना सुरू करणे इ. बाबींच्या अंमलबजावणी कामी धोरण निश्चित करण्याकरिता अंतिम निर्णयाचे महापालिका सभेचे अधिकार मा.महिला व बालकल्याण समितीस प्रत्यायोजित करण्यास मान्यता देणेत आलेली आहे. त्यानुसार नमुद करण्यात येते की, महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यापैकी “महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम”, ही एक योजना असून या योजनेअंतर्गत नोकरी व्यवसायासाठी मदत व्हावी म्हणून विविध प्रशिक्षण विषयांचे प्रशिक्षण देण्यात येत असते. सदर प्रशिक्षण योजना राबविण्याकामीच्या मुख्य कल्याणकारी उद्देशास कार्यपध्दतीचा अडथळा येऊ नये. तांत्रिक कारणास्तव कुठलाही महिला / मुलगी प्रशिक्षणापासून वंचित राहू नये. तसेच अधिकाधिक महिला व मुली या विविध ज्ञान कौशल्यात पारंगत होऊन दैनंदिन जिवनात त्यांना त्याचा उपयोग व्हावा. त्यांना नोकरी मिळणेस मदत व्हावी. मनाजोगता व्यवसाय करता यावा यासाठी सदर योजनेअंतर्गत विविध विषयांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करणेत येत असते. गरज नसतांना एकुण प्रशिक्षण शुल्काच्या १०% इतकी रक्कम सहभाग शुल्क म्हणून भरून दैनंदिन कौटुंबिक काम/जबाबदा-या सांभाळून त्यांच्यातून वेळ काढून विना हेतू / विनाकारण कुठलीही महिला प्रशिक्षणास येणार नाही म्हणून महिला सबलीकरणाच्या / सक्षमीकरणाच्या दृष्टीने कायम स्वरूपी धोरण निश्चित असावे म्हणून मनपामार्फत राबविण्यात येणा-या सदर योजनेअंतर्गत चालू वर्षासह यापुढे कुठल्याही प्रशिक्षण विषयांच्या प्रशिक्षणास साक्षर अशी शैक्षणिक अर्हता ठेवणेस मान्यता देणेत येत आहे. तसेच एकुण प्रशिक्षण शुल्काच्या १०% इतकी रक्कम सहभाग शुल्क म्हणून भरून इच्छुक महिला प्रशिक्षणात सहभागी होत असल्याने तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे ज्ञान कौशल्य अद्ययावत व्हावे त्यांच्या आवडीच्या विषयात त्या अधिकाधिक पारंगत होऊन त्यांचे मध्ये नोकरी व्यवसाय करणेसाठीचा उच्च प्रकारचा आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांच्या ज्ञान कौशल्यात अधिकाधिक वाढ व्हावी. वेळोवेळी ज्ञान कौशल्य अद्ययावत व्हावे म्हणून सदर योजनेअंतर्गत महिला/मुलींच्या इच्छेनुसार एखादे/तेच प्रशिक्षण परत घेण्यास तसेच एका पेक्षा अनेक विषयांचे प्रशिक्षण घेण्यास/देण्यास मान्यता देणेत येत आहे. व त्यानुसार लाभ देण्याचा देण्याचा अधिकार

मा.आयुक्त सो. यांना देणेस मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( गिता सुशिल मंचरकर )

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/११/कावि/९५१/२०१६

दिनांक : २६/०५/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.